

Crompton

Crompton Greaves Consumer Electricals Limited
Registered & Corporate Office: Tower 3, 1st Floor,
East Wing, Equinox Business Park, LBS Marg,
Kurla (West), Mumbai - 400 070, India
T: +91 22 6167 8499 F: +91 22 6167 8383
W: www.crompton.co.in CIN: L31900MH2015PLC262254

Date: November 4, 2023

To, BSE Limited ("BSE") , Corporate Relationship Department, 2 nd Floor, New Trading Ring, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001	To, National Stock Exchange of India Limited ("NSE") , "Exchange Plaza", 5 th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051
BSE Scrip Code: 539876	NSE Symbol: CROMPTON
ISIN: INE299U01018	ISIN: INE299U01018
Our Reference: 178/2023-24	Our Reference: 178/2023-24

Dear Sir/Madam,

Sub: Intimation to Stock Exchanges regarding Newspaper Publication of extract of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023

Pursuant to the provisions of Regulation 33 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('**SEBI LODR**'), the Board of Directors of Crompton Greaves Consumer Electricals Limited ('the **Company**') at its Meeting held on Friday, November 3, 2023 considered and approved the Unaudited Financial Results of the Company (both Standalone and Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2023.

Further, pursuant to provisions of Regulation 47 of SEBI LODR, the extract of the Standalone and Consolidated unaudited Financial Results of the Company for quarter and half year ended September 30, 2023 has been published by the Company in Financial Express and Loksatta newspapers on Saturday, November 4, 2023. Copies of the same are attached for your information and record.

Furthermore, in terms of provisions of Regulation 46 of SEBI LODR, the aforesaid Financial Results will also uploaded on the website of the Company (<https://www.crompton.co.in/>).

You are requested to take note of the same

Thanking you,

For Crompton Greaves Consumer Electricals Limited

Rashmi Khandelwal
Company Secretary & Compliance Officer
ACS - 28839

Encl: As above

'MOST DESTRUCTIVE FORCE IN HISTORY' Musk warns that AI will eliminate 'need for jobs'



Until now, the only people testing the safety of new AI models have been the very companies developing it. We shouldn't rely on them to mark their own homework, as many of them agree.

RISHI SUNAK,
UK PRIME MINISTER

We are seeing the most destructive force in history here. There will come a point where no job is needed — you can have a job if you want one for personal satisfaction, but AI will do everything

ELON MUSK,
TESLA CEO

xAI product to be offered to 'select group', says Musk

ADITI KHANNA
London, November 3

IN A MUCH-hyped conversation between Prime Minister Rishi Sunak and Tesla CEO Elon Musk at the conclusion of the AI Safety Summit hosted by the UK government, the duo discussed a range of issues from job threats posed by artificial intelligence to how AI-enabled robots could make good "friends" in the future.

In a recording of his discussion at Lancaster House in London on Thursday evening shared on Musk-owned X, Sunak is seen playing chat show host as he throws questions at the tech billionaire about the risks associated with the fast-developing and "transformative" new technology.

Musk, the world's richest man, described AI as "a magic genie" that could grant limitless wishes and agreed with the need for a "referee" to monitor the development of supercomputers of the future.

"We are seeing the most destructive force in history here. There will come a point where no job is needed — you can have a job if you want one for personal satisfaction, but AI will do everything," said Musk in response to a question about AI rendering certain jobs obsolete.

"It's both good and bad — one of the challenges in the future will be how do we find meaning in life," he said, on a philosophical note.

On balance, however, the founder of xAI said he believed that artificial intelligence would "be a force for good" and used a reference to his son, who struggled to make friends in the real world who would benefit from such smart tech with robotic "friends".

"A humanoid robot can

basically chase you anywhere; it's something we should be quite concerned about. If a robot can follow you anywhere, what if they get a software update one day, and they're not so friendly any more," he pondered, highlighting the importance of humans being able to override AI with "some kind of off switch".

Sunak agreed and referenced sci-fi films about robots that end with the machines being switched off.

"We've learnt over the years that having a referee is a good thing," said Musk, with reference to announcements at the AI Safety Summit about new safety institutes that would test future AI models before they are released into the public domain.

The hour-long discussion, attended by some members of the UK Cabinet and leading tech entrepreneurs, came at the conclusion of Sunak-led discussions on the second and final day of the summit at

Bletchley Park in Buckinghamshire on Thursday.

The UK government declared the event a success as participating countries, including India, signed a Bletchley Declaration agreeing to collectively manage potential risks from AI and companies developing frontier AI agreeing on a "ground-breaking" plan on AI safety testing.

"Until now, the only people testing the safety of new AI models have been the very companies developing it. We shouldn't rely on them to mark their own homework, as many of them agree. Today, we've reached a historic agreement, with governments and AI companies working together to test the safety of their models before and after they are released," said Sunak. <He added that the UK's AI Safety Institute will play a vital role in leading this work in partnership with countries around the world, including an American AI Safety Institute. —PTI

Shami's jersey sold out swiftly ahead of Eden Gardens match

SANDIP G
Kolkata, November 3

ADJOINING THE SPRAWLING maidan and the Eden Gardens is what the locals call - the largest sports goods market in Asia. Whether it's a brag or the truth, the half a kilometre stretch is the first stop of every aspiring sportsman of the city.

Badminton racquets dangle from creaking ceilings, cricket bats of all sizes, shapes, wood and football boots are a nudge away from falling off the glassed showcases. There are also imitation-gold plated trophies shining garishly under the glare of tube-lights.

"The journey of every sportsman starts here, and not the maidan," says Rahman Ali, who owns Palace Sports. "Established 1965," he asserts. Ali's grandfather, like most shop-owners had migrated from East Pakistan after the partition.

"Back in the 70s, Abbas Ali Baig tore his shoes one day and bought a pair from us. My grandfather didn't take any money from him. Dhoni too bought a pair of gloves from here once. And of course, we have spotted Shami bhai a lot of times here (before Mohammad Shami got into the Indian team). Now, of course, he can't. He would be using foreign goods."

Shami's jerseys, though, are out of stock. Ali reasons: "Usually, we stock more jerseys of Rohit and Virat. But we didn't know our bowlers would become such a hit. But no worries, the load will arrive tomorrow, in time for the match," he says.

Every replica jersey costs around Rs 450, which in normal times is sold for Rs 250-300. "The pandemic struck us badly, we were running on heavy losses. So we have to cash in during the World Cup," says Armaan, who quips: "We look forward to the sports season more than the sportsmen."

The three-week window is their equivalent of the harvest season. These days, they sell around 200-300 jerseys a day, and on match-days even more. Match-days are the busiest days,



and therein lies their biggest pang. "The stadium is so near, yet we can't leave the shop and watch the match," he says.

Search for selfie

The jersey-hunters are swelling by the minute and the narrow passage-ways have become the narrowest. Some stop by and chat about Shami's demolition of Sri Lanka, or whether Virat Kohli would equal Sachin Tendulkar at the Eden. The proximity of the bus station that is ferrying thousands of cricket pilgrims from different corners of the state and the line of hotels in the neighboring New Market

Area has made an already crowded part of the city seaming at its bursts.

Some of them wander into the Eden Gardens, across the Maidan with its kite-fliers. These marching cadet scouts go past the hundreds of sports clubs and the Leslie Claudius Sarai named after the city's most famous hockey star, in search for a selfie or to merely soak in the atmosphere.

"You should come after six," a policeman tells a pair of inquisitive tourists. "That is when the facade of the storied stadium glows. A fleet of police cars

screamed past the stadium, tired policemen could be spotted leaning against the walls or resting on the cane fence near the stadium.

There is a buzz crackling in the humid air of the city. When the list of games were announced, the city was dejected that it would not host any of India's marquee games. It's hosting a semifinal—but it was accustomed to hosting bigger games, the finals (1987 World Cup and 2016 T20WC). And wallowing about its glorious past is ingrained in the city's psyche.

SA's piece of history

Political subplots were read into it. But the sleight of destiny ensured that the city got the most competitive game of the tournament, India versus South Africa. Few considered South Africa contenders, but they are now the second favourites. England's Ben Stokes has picked South Africa over India: "They are looking good," he said.

Two days cannot fly faster is the common refrain in Kolkata. Some fans loitered around the stadium, assuming that the team would practise in the stadium on Friday. A policeman, tired of shoing a pack of youngsters away, now starts shouting expletives and waving the cane lathi. They flee. The new batch arrives, and the policeman is at his wits' end.

Anyone passing along the premises of the stadium is asked the standard question: "Ticket hain?" It could be anyone from a casual inquirer to a desperate fan pleading, or a tout seeking a potential buyer to slap an over-priced ticket. Among them was Ebrahim, from Durban. He landed on Thursday, but has no ticket. Draped in a South Africa flag, he says: "Maybe, I can buy one in the black market, or one of the South African supporters here can manage one. I was so thrilled to watch this World Cup that I didn't bother about the ticket. I called a friend of mine from Cape Town last week and decided to travel just like that," he says.

Enough material against Naresh Goyal, says court

THERE IS SUFFICIENT material at this stage to prima facie show involvement of Jet Airways founder Naresh Goyal and his wife Anita in a money laundering case linked to an alleged fraud of ₹538 crore at Canara Bank, a special court here noted while taking cognizance of the Enforcement Directorate's chargesheet against the couple in the case.

Besides the Goyals, the central probe agency has named four companies — Jet Airways (India) Ltd (JIL), Jetair Pvt, Jet Enterprises Pvt and Jet Airways, Dubai — as accused in the case. —PTI

M G Deshpande, the special judge hearing cases filed under the Prevention of Money Laundering Act (PMLA), took cognizance of the chargesheet on November 1, while a detailed order was made available on Friday.

The court also asked the Goyals to remain present before it on November 9.

The Enforcement Directorate (ED) arrested Goyal on September 1 under the Prevention of Money Laundering Act (PMLA) following a long session of questioning at the central agency's office here.

NOTICE OF SALE

Offers are invited by **The Administrator of the Specified undertaking of the Unit Trust of India (SUUTI)**, for the sale of Commercial premises at Bhopal and Residential premises at Gurgaon, New Delhi through e-auction. The intending bidders are advised to visit the website www.suutiproperty.com for viewing scanned copies of the documents of the property and www.utiitl.com or www.suutiproperty.com for the detailed Notice of sale and tender document and thereafter visit <https://eauction.auctiontiger.net> for completing the user registration and participating in the e-auction process.

For queries please contact Senior Manager, UTIITSL at Tel. No. 8451053365/ 8451009211 (Monday to Friday – 9.30 am – 5.30 pm)

The sale of properties will be on "as is where is basis" and will not be sold below the reserve price, as mentioned in the tender document.

The online tender should be submitted latest by 24.11.2023 till 5.00 P.M.

Place: Mumbai
Date: 3.11.2023

AU SMALL FINANCE BANK LIMITED

(CIN: L36911RJ1996PLC011381)

Registered Office: 19-A, Dhuleshwar Garden, Ajmer Road, Jaipur - 302001 Rajasthan, India
Corporate Office: 5th Floor, E-Wing, Kanakia Zillion, Junction of CST and LBS Road, Kurla (West), Mumbai - 400070, Maharashtra, India
Tel: +91-141 4110060 / 4110061 | E-mail: investorrelations@aubank.in | Website: www.aubank.in

NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given that an Extraordinary General Meeting ("EGM") of the members of AU SMALL FINANCE BANK LIMITED ("Bank") will be held on **Monday, November 27, 2023 at 03:00 P.M.** at CP-3235, Industrial Area, Apparel Park, Mahal Road, Jagatpura, Jaipur - 302022, Rajasthan, India, in compliance of Section 44A of Banking Regulation Act, 1949 ("BR Act, 1949") and Master Direction - Amalgamation of Private Sector Banks, Directions, 2016 ("RBI Master Directions") issued by the Reserve Bank of India and the Articles of Association of the Bank, for the purpose of considering, and if thought fit, approving the scheme of amalgamation (hereinafter referred to as "Scheme") for proposed amalgamation of **Fincare Small Finance Bank Limited** (hereinafter referred to as "Transferor Company") into and with **AU Small Finance Bank Limited** (hereinafter referred to as "Transferee Company").

In respect of the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), the Notice of the EGM along with explanatory statement has been sent to the shareholders on Friday, November 03, 2023. As an additional measure, Physical copy of the Notice of the EGM with annexure has been sent to the members whose e-mail IDs are not registered with the Bank/Depository Participant(s).

The EGM Notice has been uploaded on the website of the Bank www.aubank.in. The same can also be accessed on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") (agency for providing the facility of Remote e-Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com.

General Instructions for the Shareholders:

- The Notice of the EGM along with the Scheme, Attendance Slip and Proxy Form, is sent by electronic mode or physical mode, as the case may be, to all the shareholders of the Bank.
- In terms of Section 44A of the BR Act, 1949 and RBI Master Directions, the resolution is required to be passed by a majority in number representing two-thirds in value of the Members of each of the Transferor Company and the Transferee Company, present either in person or by proxy at the respective general meetings of the Members of the Transferor Company and the Transferee Company. In addition to above-mentioned requirement under BR Act, 1949 and RBI Master Directions, the Bank is providing facility of remote e-Voting to its Members in respect of the business to be transacted at the EGM.
- Members holding shares as on the cut-off date i.e. **Monday, November 20, 2023** shall be entitled to avail the facility of remote e-Voting and/or to attend and vote at EGM through polling/tab voting.
- The remote e-voting shall commence on **Thursday, November 23, 2023 at 9:00 A.M. and ends on Sunday, November 26, 2023 at 5:00 P.M.**
- Any person, who becomes Member of the Bank after dispatch of the EGM Notice and holding shares as on cut-off date, may obtain login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.
- The remote e-Voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting. Once the vote on resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may participate in the EGM but shall not be entitled to cast their vote again during the EGM.
- Members/Proxies/Authorized Representatives are requested to tender their attendance slips at the registration counters at the venue of the EGM and seek registration before entering the meeting hall to attend the meeting. The Shareholder needs to furnish the printed Attendance Slip, along with a valid identity proof to enter the EGM venue. Members participating in the EGM and who had not cast their vote by remote e-voting, shall be entitled to cast their vote during the EGM through polling/tab voting.
- Pursuant to the provisions of the Companies Act 2013, a member entitled to attend and vote at the EGM is entitled to appoint a proxy to attend and vote on his/her behalf and the proxy need not be a Member of the Bank. The Institutional/Corporate Shareholders (i.e., other than individuals/HUF, NRI, etc.) are entitled to appoint authorized representatives to cast their votes through e-voting, attend and vote on their behalf at the meeting.
- The instrument appointing the proxy, duly completed in all respect, must be deposited at the Bank's Registered Office not less than 48 hours before commencement of the meeting.
- The Institutional / Corporate Shareholders (i.e. other than individuals / HUF, NRI, etc.) are required to send scanned copy (PDF/JPG Format) of the relevant Board Resolution/Authority letter etc. with attested specimen signature of the duly authorized signatory(ies) who are authorized to attend and vote on their behalf at the meeting by email at investorrelations@aubank.in or to Scrutinizer by e-mail to cs.vmanda@gmail.com with a copy marked to evoting@nsdl.co.in.
- Notice and the Explanatory Statement setting out the material facts along with all the relevant documents referred in notice will be made available at the Bank's registered office for inspection during the normal business hours between 10:00 AM (IST) to 5:00 PM (IST) on working days up to the date of the EGM.
- The Board of Directors have appointed CS Manoj Maheshwari, Practicing Company Secretary (Membership No. FCS: 3355) as Scrutinizer and failing him CS Priyanka Agarwal, Practicing Company Secretary (Membership No. FCS: 11138) as the Alternate Scrutinizer to scrutinize the remote e-voting and voting at the EGM in a fair and transparent manner.
- The results of voting will be declared and the same along with the Scrutinizer's Report will be published on the website of the Bank www.aubank.in and the website of NSDL www.evoting.nsdl.com immediately after the declaration of result by the Chairman and the same will also be communicated to BSE Limited and the National Stock Exchange of India Ltd. within two working days from the conclusion of the EGM.
- Members who would like to express their views/have any queries in relation to agenda of the meeting, may please write to Company Secretary at investorrelations@aubank.in mentioning their name, Demat account number/Folio no. and mobile number at least 7 (Seven) days before the date of meeting to enable us to respond to the queries suitably.
- In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Pallavi Mahatre - Senior Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Shenai Bapat Marg, Lower Panel, Mumbai - 400 013 or at evoting@nsdl.co.in.

By order of the Board of Directors
For AU Small Finance Bank Limited
Sd/-
Manmohan Parnami
Company Secretary

Date: November 03, 2023
Place: Jaipur

Crompton													
Crompton Greaves Consumer Electricals Limited													
CIN : L31900MH2015PLC262254													
Registered & Corporate Office: Tower 3, 1 st Floor East Wing, Equinox Business Park, LBS Marg, Kurla (West), Mumbai 400070, India Tel.: +91-22-6167 8499 Fax: +91-22-6167 8383													
E-mail: crompton.investorrelations@crompton.co.in Website: www.crompton.co.in													
EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023													
Sr. No.	Particulars	CONSOLIDATED						STANDALONE					
		Quarter Ended			Half-Year ended			Quarter Ended			Half-Year ended		Year Ended
		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	1,797.15	1,896.65	1,717.80	3,693.80	3,591.15	6,936.39	1,488.59	1,676.05	1,356.30	3,164.64	2,974.89	5,883.72
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	135.75	155.82	153.26	291.57	333.52	612.15	127.68	151.10	134.87	278.78	306.13	588.77
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	135.75	155.82	153.26	291.57	327.13	612.15	127.68	151.10	143.76	278.78	315.02	594.31
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	100.87	122.03	130.71	222.90	256.66	476.40	94.79	115.32	131.95	210.11	259.47	475.56
5	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	100.34	121.51	130.22	221.85	256.88	474.06	94.47	114.99	132.47	209.46	260.50	474.25
6	Paid-up Equity Share Capital	128.03	127.94	127.18	128.03	127.18	127.22	128.03	127.94	127.18	128.03	127.18	127.22
7	Reserves	2,308.07	2,403.89	2,107.85	2,308.07	2,107.85	2,323.26	2,481.90	2,579.99	2,281.90	2,481.90	2,281.90	2,502.24
8	Securities Premium Account	294.05	282.44	202.19	294.05	202.19	209.51	294.05	282.44	202.19	294.05	202.19	209.51
9	Non-controlling interests	454.94	451.34	444.43	454.94	444.43	447.71	-	-	-	-	-	-
10	Net worth	3,185.09	3,265.61	2,881.65	3,185.09	2,881.65	3,107.70	2,903.98	2,990.37	2,611.27	2,903.98	2,611.27	2,838.97
11	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	925.00	925.00	925.00	925.00	925.00	925.00	925.00	925.00	925.00	925.00	925.00	925.00
12	Debt Equity Ratio (in times)	0.29	0.28	0.54	0.29	0.54	0.30	0.32	0.31	0.59	0.32	0.59	0.32
13	Earnings Per Share (of ₹ 2 each)												
	Basic (in ₹)	1.52*	1.86*	2.06*	3.37*	4.05*	7.29	1.48*	1.81*	2.08*	3.29*	4.09*	7.49
	Diluted (in ₹)	1.52*	1.85*	2.05*	3.37*	4.03*	7.27	1.48*	1.80*	2.07*	3.29*	4.08*	7.46
14	Debt Service Coverage Ratio (in times)	5.21*	5.99*	0.53*	6.50*	1.00*	2.47	6.59*	7.73*	0.53*	1.47*	0.96*	2.50
15	Interest Service Coverage Ratio (in times)	8.80	9.99	7.08	9.38	8.43	7.67	8.26	9.59	6.26	8.91	7.80	7.26

*(Not annualised)
#Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable.

Note:
The above is an extract of the detailed format of quarter and half year ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 read with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and half year ended financial results are available on the Stock Exchanges websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website i.e. www.crompton.co.in

For and on behalf of
Crompton Greaves Consumer Electricals Limited
Sd/-
Promotee Ghosh
Managing Director & CEO
DIN: 05307658

Place: Mumbai
Date: November 3, 2023

